

महाराष्ट्र शिक्षण समिती द्वारा संचलित

महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा



प्रमाणपत्र

प्रमाणपत्र देण्यात येते की, कुमार / कुमारी सरतोपे सरोजा
दयानंद इयत्ता B-SC TY हजेरी क्रमांक _____
शैक्षणिक वर्ष २०-२० मधील प्रकल्प कार्य Solar Energy
या विषयावर मार्गदर्शक शिक्षक / प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली अपेक्षित
सर्व कामकाज, माहिती संकलन व अहवाल लेखन विद्यापीठाच्या कला लेखन
नियमाप्रमाणे प्रकल्प कार्य तयार केलेले आहे. सदर प्रकल्प कार्य हे संबंधित
विद्यार्थ्याने स्वतः संकलित केलेले आहे.

सदर प्रकल्प कार्य हे संबंधित विद्यार्थ्याने स्वतः संकलित केलेल्या
लेखन सामग्रीवर आधारित असून स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिले आहे.

दिनांक :

Reddy
मार्गदर्शक

परिक्षक

[Signature]
प्राचार्य / उपप्राचार्य

Principal
Maharashtra Mahavidyalaya
Nilanga 413521 Dist Latur

महाराष्ट्र शिक्षण समिती द्वारा संचलित

महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा

ता. निलंगा जि. लातूर

पर्यावरण

प्रकल्प कार्य लेखन वही

(Environmentakl Project Work Book)

विद्यार्थ्यांचे नांव सरतापे सरोजा दयानंद

वर्ग B.S.C Ty तुकडी CB2 क्रमांक _____

प्रकल्प कार्याचे शिर्षक _____

Solar energy

प्रकल्प स्वरूप : वैयक्तिक / गटामध्ये :

१) _____

२) _____

३) _____

प्रकल्प मार्गदर्शकाचे नाव : R.S. Chaudhari Mam

प्रकल्प मार्गदर्शकाचे नाव : V.A. Reddy sir



अनुक्रमणिका

अ.क्रं.	घटकाचे नाव	पान क्रं.
①	Solar energy	
②	Solar power plant	
③	Solar water Heater	
④	Solar powdered car	
⑤	solar power powered water pump	
⑥	Solar power House	
⑦	Solar stove	
⑧	Solar cooker	
⑨	Solar Reflectors	
⑩	Solar greenhouse	
⑪	Solar power station	
⑫	Solar streetlight	
⑬	Solar payphone	

SOLAR ENERGY

Solar energy

radiation from the sun capable of producing heat, causing chemical reactions, or generating electricity.

Solar energy is any type of energy generated by the sun.

Solar is created energy solar by nuclear fusion that takes place in the sun.

Solar power is the conversion of energy from sunlight into electricity, either directly using photovoltaic (PV) or indirectly using concentrated solar power

Solar energy is renewable energy obtained from sunlight. To learn more on the advantages and disadvantages, of solar energy solar energy is radiant light and heat from the sun that is harnessed.



Solar power plant

A solar power plant is a facility that converts solar radiation, made up of light, heat, and ultraviolet radiation, into electricity suitable to be supplied

solar power is the conversion of energy from sunlight into electricity, either directly using photovoltaics (pv) or indirectly concentrated.

The solar power plant model is becoming increasingly popular for generating electricity without producing carbon emissions and causing environmental harm. As more and more people become aware of the benefits of solar panel plant, it is becoming an accepted alternative to traditional electricity sources.

We can step towards clean renewable energy and help protect the environment by utilising solar energy.



Solar Water Heater

Solar water heater - sometimes called solar domestic hot water system.

Solar water heaters use natural sun light to heat water.

Get hot water anytime with Havells solar water heater.

Designed to work in all weather conditions, it's the perfect eco-friendly and energy saving.

By solar water heater with the compact looks, low height and light weight models V-Guard

Fpc, ETC. & industrial solar energy 100 sunlit solar water heater

500 litre solar water heater - Thermal Heating System, 10 FRP tank solar water.

Solar water heaters use the sun's free and renewable energy to heat water.

